

12th May 2023

The Secretary BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Mumbai - 400 001 Scrip Code: 500674 The Secretary
The National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, 5th Floor
Plot No. C/1, G Block
Bandra-Kurla Complex, Bandra East
Mumbai - 400 050
Symbol: SANOFI

Sub: Newspaper publication of financial results for quarter ended 31st March,2023

Dear Sirs,

Please find enclosed copies of the Newspaper publication of financial results for quarter ended 31st March 2023, of the Company published today i.e.12th May,2023, in Business Standard and Sakal.

Kindly take the above information on record.

Thanking You

Yours faithfully For **Sanofi India Limited**

Radhika Shah

Company Secretary & Compliance Officer Membership No: A19308

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that Sampain Fower Company PAL Lth has agreed to sel us their NA plot situated at village Dongargaon, Talliska Maval, Dist. Pune bearing Pick no. 41 out of Cat no. 249 area demeasuring 344.38 ag, meters which is free from all encumbrances. Any person having any right. Itle, interest, claim or demand of any nature whatsoever in respect of the said stroom in writing along with the documentary stroom in writing along with the documentary because the company of the company of provinger profile. Martiling area / Semishel Demander Pottice, Martilingary Kemishel. proof thereof, to the undersigned at Dinesi Dnyandev Bodke, Maulinagar, Kamshet Pune 410405 within ten days from the date of publication hereof, failing which the negotiations shall be completed, without any reference to such claims and the claims if any, shall be deemed to have been given up or walvard.

Place: Kamshet Date: 12-05-2023

NOTICE

This notice should be read in conjunction with our earlier notice dated. 30.30.3023 published in the Business Standard and Aajkal (Kokkatedition) on 30.30.2023 ["Advertisement 17"]. We hereby once again request all the public shareholders to kindly update their address, contactedials and email to with CPL Industries Limited ("Company") CE Management Services (P) Limited ("RTA") within fifteen days from the date of this notice.

CPL Industries Limited

CB Management Services (P) Ltd.
Asshika Aganval.
Company Secretary
14, Tarsholla Road, Kolkata - 70008
Email: cplindustries19@gmail.com
Website: www.cbmsl.com

All other statements as published in Advertisement 1 remain unchanger. The Advertisement 1 is also available on the website of the Company.

Place: Kolkata

Date: 12.5.2023

sanofi

SANOFI INDIA LIMITED

Registered Office: Sanofi House, CTS. No. 117-8, LEA Business Park, Saki Vihar Road, Powai, Mumbai - 400 072.

Corporate Identity Number: 124239MH1956PL0008794 • TeL: +91 (22) 2803 2000

Fax: +91 (22) 2803 2909 • Website: www.sonfinidalid.com • Email: Igns: allogas.onfi.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31st MARCH 2023

			nu	pees in ivillio
Particulars	Quarter ended 31.03.2023 (unaudited)	Quarter Ended 31.12.2022 (unaudited)	Quarter ended 31.03.2022 (unaudited)	Year Ended 31.12.2022 (Audited)
Total income from operations	7,623	6,919	7,314	28,416
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or extraordinary items)	2,457	1,765	2,076	7,323
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or extraordinary items)	2,635	1,904	3,257	8,643
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or extraordinary items)	1,904	1,309	2,384	6,206
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,904	1,314	2,384	6,211
Equity Share Capital	230	230	230	230
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	_	_	_	12,528
Basic and diluted earnings per share Rs 10/- each	82.67	56.84	103.51	269.47

Note: The above is an extract of the detailed format of the unaudited financial results for the quarter ended 31 st March 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited financial results is available on the websites of the Company (www.sanofindiatt.com) and of the Stock Exchanges (www.belindia.com and www.nselindia.com).

Place: Mumbai Date: 12th May 2023

For Sanofi India Limited VAIBHAV KARANDIKAR, Wholetime Director & CFO DIN: 09049375



67% Revenue Growth

42% **EBITDA** Growth

84% PAT Growth

58% Same store sales growth

₹ **92** cr. strong operating cash flow

CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH 2023

(vin Crores, except per share data)					
	For the Quarter ended			For the Year ended	
Particulars	31.3.2023	31.12.2022	31.3.2022	31.03.2023	31.03.2022
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)
Total Income from Operations	1,210.87	1,083.99	783.09	4,037.42	2,421.50
Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	25.94	22.75	20.90	84.37	46.06
Net Profit for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	25.94	22.75	20.90	84.37	46.06
Net Profit for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	19.14	16.37	15.57	63.05	34.32
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	19.17	16.46	15.64	63.17	34.29
Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- each)	22.85	22.85	22.85	22.85	22.85
Reserves(excuding Revaluation reserve as per balance sheet of previous year)				620.24	533.11
Earnings per share (of ₹ 10/- each) - not annualised					
Basic & Diluted (₹)	8.38	7.16	6.81	27.59	15.02
Key results of Shankara Building Products Limited on a standalone basis					
Total Income	1,230.60	1,113.30	775.60	4,043.53	2,331.15
Profit before tax	21.33	22.48	16.41	76.25	36.29
Profit after tax	15.69	16.14	12.39	57.02	27.24
Total Comprehensive Income	15.71	16.24	12.48	57.12	27.30

bove is an extract of the detailed format of Quarterly and Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and sure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on the Stock Exchange websites www.bseindia.com, www.nseindia.com and any's website www.shankarabulidpro.com

Date: 11" May 2023

SUKUMAR SRINIVAS Managing Director DIN: 01668064

SHANKARA BUILDING PRODUCTS LIMITED

CIN: L26922KA1995PLC018990, Registered Office: G-2, Farsh Winsford, 133 Infantry Road, Bengaluru - 560001

Corporate Office: 21/1 & 35-A-1, Hosur Main Road, Electronic City Post, Veerasandra, Bengaluru- 560 100.

Website: www.shankarabuildpro.com, Email: compliance@shankarabuildpro.com









ACCELERATING THE GROWTH OF INTEGRATED

AGRICULTURE VALUE CHAINS IN MAHARASHTRA Monday, 15th May, 2023 | 4 10:00 a.m. to 5:00 p.m.

Walchand Hirachand Hall, 4th Floor, IMC Bldg., IMC, Churchgate, Mumbai

Inaugural Session









GUESTS OF HONOUR









Session I - MILLETS: Reviving the forgotten Super Food: Where do we stand and Where do we Go?

Dr. Raj Bhandari

Dr. Venkatram Vasantavada

Session II - How to ensure Sustainable Growth in Indian COTTON

Session III - Strategies to become Atmanirbhar in the OILSEED Sector

Silver Sponsors agrovet KOTAK GINNING



Support Sponsors PATANJALI grow

Registration Link: https://www.imcnet.org/events-1838 or For more information contact Ms. Anita Naik at anita.naik@imcnet.org or call on + 91 22 7122 6633

Enabling credit access and financial inclusion across India

18 1052 15L+





PAISALO

PAISALO DIGITAL LIMITED

Regd. Off: CSC, Pocket 52, Near Police Station, CR Park, New Delhi-110019 Tel: +91 11 43518888 | Web: www.paisalo.in | CIN: L65921DL1992PLC120483

Quarter Ended Year Ended Particulars (Unaudited) (Audited) (Audited) 11798.51 9959.65 47318.99 Net Profit for the period (before To Exceptional and/or Extraordinary 3238.91 3705.11 2075.17 13076.59 10715.47 Net Profit for the period before Tax (after Exceptional and/or Extraordi 2786.O4 3705.11 2071.86 12623.72 10712.16 2789.24 1492.04 9361.86 7925.07 2066.06 2789.24 1492.04 9361.86 7925.07 4490.22 4490.22 4391.22 4490.22 4391.22 111762.91 97954.68 0.46 0.62 187

he key standalone financial information of the Company is as under

		Quarter Endec	Year Ended		
Particulars	31.03.2023	31.12.2022	31.03.2022	31.03.2023	31.03.2022
	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)
Total Revenue from operations	10406.91	11019.58	8899.79	42297.19	35639.82
Profit before tax	2624.19	3691.49	2053.95	12383.O2	10639.08
Profit after tax	1933.49	2779.04	1480.07	9169.25	7871.44

The above is an extract of the detailed Financial Results filed with the Stack Exchanges under Regulations 33 and 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results (Consoliated/Standalone) are available on the website is enwaysbasion and on the Stack Exchanges' websites is enva Figures for the quarter ended 31th March, 2023 and 31th March, 2022 are the balancing figures for the full financial year ended 31th March, 2023 and 31th March, 2022 and the published year to date figures upto the third quarter of the respective financial years. The Board of Directors has recommended dividend of 10 paisa per equity share of ₹1 each for the financial year 22-23 subject to the approval of shareholders at the ensuing Annual General Meeting.

Sd/-11.05.2023 (SUNII AGARWAI) Managing Director









































KK



मेटो

ताज्या बातम्यांसाठी पाहा... eSakal.com ॥ मराठी मन, जागतिक स्पं

sanofi

सनोफी इंडिया लिमिटेड

सानाज शुरुवा (लानटक मॉदर्णाकृत कार्यासय: स्नोफीहाउस, सीटीएसक. 117-बी, एस ऑफ डी बिहानेसाफं, साकीविहाररोड, पदई, मुबई - 400 072. कॉपीर ओळल क्रमांक: L24239MH1956PLC009794 * दुरप्यनी क्र: +91 (22) 2803 2000 फॅक्स क्र: +91 (22) 2803 2939 * वेबसाइट: www.sanofiindiald.com * ईमेल: igr.s.li@sanofi.com

				रु. दशलक्षामध
तपशील	तिमाही संपली ३१.०३.२०२३ (विनालेखित)	३१.१२.२०२२ रोजी संपलेली तिमाही (अनऑडिट – संपादित)	३१.०३.२०२२ ला तिमाही संपठी (विनालेखिव)	वर्ष संपले ३१.१२.२०२२ (ऑडिट केलेले)
कार्यवाहीतून एकूण उत्पन्न	७,६२३	६,९१९	6,398	२८,४१६
कालावधीसाठी निव्यळ नफा / (तोटा) (कर, अपवादात्मक आणि / किंवा असाधारमबाबींपूर्वी)	2,840	9,७६५	₹,०⊌६	6,353
कालावधीसाठी कर पूर्व निय्यळ नका / (तोठ) (अपवादात्मक आणि / किंवा असाधारणवार्वी नंतर)	२,६३५	9,908	3,240	८,६४३
कालावधीसाठी कर पश्चात निव्वळ नका / (तोत्र) (अपवादारमक आणि / किंचा असाधारणबाबीं नंतर)	9,908	9,309	8,368	६,२०६
कालावधीसाठीचे एकूण समावेशक उत्पन्न (कालावधीसाठी (करानंतर) गफा / (तोटा) आणि इतर समावेशक उत्पन्न (करानंतरचे) समाविष्ट केलेले)	9,908	9,398	5,368	६,२ ११
समभाग भांडयल	530	230	230	230
समभाग भांडवलमागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दाखवल्या प्रमाणे रिझर्य	_	_	_	92,426

(पुनर्मूल्यांकन स्मिर्य वगळता) मूळ आणि सौम्य केलेली मिळकत प्रत्येकी रू. १०/- च्या प्रतिभाग टीप: वरील सेबी (यादी निर्वध व प्रसिद्धी गरजा) नियमने, २०१५ स्या नियमन ३३ अंतर्गत स्टॉक ए रोजी संप्रलेख्या तिमाडी आणि अध्यावर्गातील अलेखानरीक्षित आर्थिक निष्कर्नाच्या तपशीलवर र्जेज मध्ये दाखल केलेल्या दि. ३१ मार्च २०२३

03.55

त्रचळ: पुष्य तारीख: १२ में २०२३

सनोफी इंडिया किमिटेड वैभव करंदीकर पूर्णवेळ संचालक आणि सीएफओ वीआयएन: 0९०४९३७५

289.80

वांद्रे येथे जलवाहिनी फटली

मुंबई, ता. ११ : मुंबईतील वांद्रे पश्चिम येथे एमआरडीचे काम सुरू असताना आज (ता. ११) दपारी ३.३० वाजण्याच्या समारास ९ इंचाची जलवाहिनी फुटली. पालिकेच्या जल अभियंता विभागाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन दुरुस्तीचे विभागान तत्काळ घटनास्थळी धाव घेकन दुरुस्तीचे काम हाती चेत पूर्ण केल्याने पाणीपुरव्यावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे पालिकेकड्डा-सांगण्यात आले. वांद्रे पश्चिम बडी मस्जिद येथे एमएमआरडीएच्या माध्यमातून काम सुरू असताना ही जलवाहिनी पुटली होती.

🙊 पेण नगरपरिषद, पेण गहीर ई-निविदा सूचना २०२३-२४ आहर इ-iniad सूचना ४०४२ - ४८ (१) पेण नगरप्रियद ह्वीतील कुंभार तलाव विकसिर कला २) पेण नगरप्रियदेच्या प्रशासकीय इमारप्तिश्च शेडचेकामकरणे (भाग-२) याकमांची जाडीर ई-निवेद सूचना शास्त्राच्या www.mahatenders.gov.ir या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली असून सदर कामी ई-

विदा दिनांक १२/०५/२०२३ ते १९/०५/२० १ कालावधीमध्ये ऑनलाईन स्वीकारण्यात येतील. मुख्याधिकारी, पेण नगरपरिषद, पेण का. ४ /बांवि/२०२३ / ४७१

मुंबईत शिंदे गटाचा जल्लोष

फटाके फोडून न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत

मुंबई, ता. ११ : सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जाहीर होताच शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या मुंबईतील कार्यालयांमध्ये फटाके फोडन जल्लोष करण्यात आला. बंगल्यावर पेढे वारण्यात आले: तर मंबर्जतील भाजप कार्यालयांमध्येती आज विकालानंतर आर्जन नानानमा होते

सर्वोज न्यायालयाच्या निकालाने आज सकाळी बाचन सुरू हाले. उद्धवर शकरे यांनी मुख्यमंत्री पदावरा राजीनामा दिला नसता तर आम्ही ठाकरे यांची मुख्यमंत्रियशे नियुक्ती केरले असती, असा निकाले नोहत्त्व न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिर यांना दिलासा दिला. त्यानंतर शिर नाज्याचा सकालियांच्या आवारात फटांके फोहुन कार्यकर्त्यामंत्री अल्होग केला. निकालाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून



मुंबईत कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात प्रभू यांचे प्रतोद पद कायम ठेवले. सर्वोच्य

मुंबई, शुक्रवार, १२ मे २०२३

🦱 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्यवर्ती कार्यशाळा, चिकलठाणा, छ. संभाजीनगर va@yahoo.com फोन नं

ई-निविदा सूचना

www.manatenders.gov.ii अ.क्र. ई-जिल्लिक

от. , иг.	雍.	15¢114	anga ara	अंतिम दिनांक
8	०१	१०.०५.२०२३	SS Pipe	१६.०५.२०२३
٩	0.5	११.०५.२०२३	Rectangular and Square Tube	२०.०५.२०२३
			कार्यश	स्वाक्षरित गळा व्यवस्थापक
			रा.प.म.क	त.चि.छ. संभाजीन

दर्शन प्रकरणात जातीय भेदभावाकडे दुर्लक्ष विडलांसह माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचा आरोप

पांडरितासिट मांजा प्रांतिपार डा. । पूंचरं, ता. ११: आपआपटो पूंचरंत रात्रेग संदेखी याज जातिव भेरमावाची बागणुक मिळत होती. त्यापुळेच वरणो आत्माहत्या केले. आपदो त्याप्त या पुळेच करणाची मागणी करा आहोत. पांचा पुळेच करणाची मागणी करा आहोत. पांचा प्रांति करणाची प्रंतिक पांचा कर्मा क्रिकेती आणि आस्त्राचा आरोप स्तीनचे बढीत रोग्त भोजीती आणि सामा वासारा सां प्रांताच्या प्राणिक प्रांता आज केला पूंचरंतु प्रत्य करणा मेंचे हालिस्य प्रकार परियंति

आणि त्याचा त्यावर झालेला परिणाम, याकडे लक्ष

'तंदरुस्ती प्रमाणपत्र विभागनिहाय द्या'

विभागानहाय द्या
मुंबई, ता. ११: इक यांकेक्टन
विभागितहाय दवाखाऱ्यांमार्कत
वैद्यक्रीय तंदुरस्ती प्रमाणपत्र देण्याची
माणणी ममाजवादी पक्षाचे आगयदा
रहेस रोख यांनी मुंबई पाठिका आयुक्त विभागितहाय विभागित्र आयुक्त विभागित्र आयुक्ति आहे. मुंबईसह पिवंडीतृत्तरी गोट्या संद्यने नागारिक हव यांनेसादी रवाना

संख्येन नागरिक हुज यात्रसादी रावानं हितात. यात्रेला जाण्यासादी कोण्यासी एमबीबीएस डॉक्टरमार्फत वैद्यकीय तपासणी आणि तंदुस्ती प्रमाणपत्र दिले जात होते; परंतु सरकारों फक्त प्रमासकीय डॉक्टर वैद्यकीय तपासणी आणि तंदुस्ती प्रमाणपत्र देक एकतात, असे परिपक्त कब्बले आहे.

मुंबईत सध्या नायर आणि जे. जे. णालयात ही सविधा आहे. त्यामळे

ह्वास्त्रान्यांप्रार्फत वैद्याकीय तपामणी दवाखान्यामाफत वद्यकाय तपासणा आणि तंदुरुस्ती प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार शेख यांनी केली आहे.

आणि तथाचा त्यावर झालेख प्रांगाम, याकडे रुख वेषणां पूरां असाना, पास्त्रावर्ट वाकडे दुर्जव करा आहे. त्यापुळे सर्रास्त्रा त्याचा वर्गामि अशीर यांच्याकडून मिळालेच्या जातिभेडूर्ण वारानुकीच्या रुवस्त्रीत्या नास्त्राचा। एसआयटीचा निकर्त हा संश्रामाध्य असून दर्गान्त्रा न्याय देशारा नास्त्याचा कार्राम्या स्थेग यांची केला दर्शानच्या आस्माद्रयोची चीकशी करणासादी राज्याचे पुस्त्रामंत्री, अस्मुख्यमंत्री स्थापिक स्थाप सुबक्त प्रस सरक्ष यव क्रालरूपा प्रवकार पायवता समेरा सोळकी यांनी तपास यंत्रणांवर आपली तीज्ञ नाराजी व्यवत केली. दर्शनाला भेडसावणारा जातिभेद — मिळत नसत्याचे डॉ. मुणोकर स्वणाले.

दहोल्टास

सूचना -एकोणसत्तरावी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि

याद्वारे सूचित करण्यात येते की, व्होल्टाज लिमिटेडची ('दि कंपमी') एकोणसत्तरावी वार्षिक सर्वसाधारण सम्। 'एजीएम', कॉमीरेट अफेअसेच्या ('एमसीर परिसक्क') मंत्रात्याद्वारे जारी परिसक्कक १०/ २०२२ दिनांक २८ डिसंबर २०२२ समावेशासर इतर संबंधित परिस्नके आणि सर्वसाधारण परिस्नके दिनांक ५ मे २०२० सह वाचावा त्याअंतर्गत तयार करण्या आलेले नियम इतर राषावार भारत्यक जांक नमस्तावारण भारत्यक्रिया स्टाम ५ न ४००० राष्ट्र व्यवस्था राजकरण राषा करव्या जारकर नम्ब जांकि कंगनी कारण २०१९ च्या लागू तत्त्वार्थस्य अनुपालनामध्ये एजीएमच्या सूचनेमध्ये स्थानित व्यवस्थायचे व्यवस्थार स्थानी करप्यासादी नेंशनल सिवयुपिटेज डिमॉजिस्टी लिमिटेड (NSDL) द्वारे पुरविध्याया आलेल्या व्विडिओ कॉन्फलिमेंक ('व्वीसी') इतर दृक श्राव्य माध्यमाद्वारे ('ओएव्हीएम') गुरुवार, २२ जून २०२३ रोजी दुपारी ३.०० वा. होणार आहे.

इस हुन आध्यामाध्यामाध्या (आस्त्रहर्णा) मुक्या (२ २ यूने २००२ राजी दूसा ३ ०० व. हाणर आह. (लेक्स्प्रिय सुनर्मात्र वर्षीका ली २०२२ २ ३ विकासी वर्षीका अस्त्रित अस्त्रित है। त्या आधील क्ष्मिल आहे रहन वैधानिय अहातन कंपनीय सेक्सरस्का www.vollas.com, एरायहर्णिका सेक्सरस्का www.woting.nsdl.com आहे र टॉव एरस्पेन्डर केस्ट्रस्का के व्यक्ति प्रसाद स्विती वर्णीका व्यक्ति अस्त्र स्वत्री का अस्त्र स्वत्री का अस्त्र का अस्त

कारनवा भागभा व्हारावा प्रभावत शामा आवर्ष्टरम्भा व्याप्ताम व्याप्ताम व्याप्ताम व्याप्ताम व्याप्ताम व्याप्ताम वि विक्रिक अवास्त २०२२ ने सह एवीएम्प्ती यहाना योथ्य केन्द्रमात् प्रधार्थ कृमेल प्रभाव व्याप्ती कृमेल प्रभाव विक्रावित्वी पार्टिसिदार[DP3]/TSR कन्तव्यन्त्रमा प्रायक्षेत्र कृमिक्ट्रिय (TP4), उपित्रम्भा क्रीक स्ताम विभीमी यांव्यव्यक्षे नेताल्युक आवेत राज्या क्रीमा व्यायव्यक्षा योक्स वार्षिक अहवानाची प्रत अशा समास्त्राना पार्वीक ने त्यांची मिनंती sharesevice@voltas.com येथे त्यांचे पेशिओं क्र

का जनकर आजन प्राप्त करका राष्ट्र प्रस्तात है। समादर व्यावे हैं-मेल पते कंपनी /डेमीकंड नोंदर्गकुल नाहीत खांना ६९ व्या प्लीपमध्य सुवनेसह रिमोट है-मानदानसाठीवा सस्यई आणि सीम्बान आयदी प्राप्त करप्याच्या सहस्यादी नोंदणीकृत करप्याची किसी करप्यात देवे आहे आणि सुरवार, १५ पूर १०२३ रोजी सर्वकाळी ५०० (भागंचे) वा .टीसीम्रोएकर तेव पुरिकेग्यदारे वार्षिक अख्यल २०२२-२३ इलेक्ट्रॉनिक्सी प्राप्त इनक्कारील

खाली नमद केल्यानसार ई-मेल पत्ते नोंदणीकरणासाठी खालील प्रक्रिया आहे.

- ामधुं करणातुम्भार ब-भंक पंत पारणाव्याकरणाता खालाज प्राव्या आह.
 या किळवा गेर द्या पाराफ्ट्य/tcplimitimeco.in/EmailalReg/Email_Register.html
 बुगिवडाल लिस्ट: व्हेल्टाव्य लिमिट्टे केबून कंगांचि बात मिकडा.
 वीची आवार्डी आहें प्राप्ता कार्याद आवार्डी लिक्किक पारिकों नंब, समास्वाचे नाव, पैन तपाशिल नमूह करा. ज्या समान्याकेळ अध्यक्ष वरण्याम माजाहोत त्यांनी एका सांटिमिक्टेच्या क्रमांक अशिरिकत नमूह कराजा.
 मोमार्ड्ड कमान्याक आणि ई-मेल आवार्डी नहीं प्राप्ता सांटिमिक्टेच्या क्रमांक अशिरिकत नमूह कराजा.
 मोमार्ड्ड कमान्य आणि ई-मेल आवार्डीवार सिस्टिमा औटीपी वाडबील.
- (vi) पॅन कार्ड, पच्याचा पुरावा आणि भाग प्रमाणपत्राची (जर भाग प्रत्यक्ष स्वरुपात असल्यास) स्वसाक्षांकित स्कॅन प्रत

जनकार जगर. (vii) मोबाईक क्रमांक आणि ईं-मेल आयडीवरील प्राप्त झालेला ओटीपी नमूद करा. (viii) एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल २०२२–२३ च्या सेवेच्या हेतुसाठी ईं-मेल पत्ता प्रणालीनंतर निश्चित करील (आ) (प्राण्या सूचनी आण बाणक अवकार २०१२-२३ व्या सारव्या हार्ट्साट इन्हें भन भरा प्राणक्तिसर निष्टास्त करेंग्सर, रेप्लिंगस्या सूचने अवकार अवकार का व्यावस्था के व्यावस्था हार्ट्साट स्थान स्थान स्थान स्थान स्थान स्थान स्थान रामार्थी हार्प्लास्त्रीरूपनी सिनोई इन्हें नात्त्र सुविधा पूर्वविध्याचा कंपनीला आनंद होता आई. अशा रिपोर ई-मनदानाचा तसशीर रामार्थी स्थानिय अवकार स्थान स्थान स्थान अविधा वार्याचा स्थान स्थान

- (अ) कॉर्ममध्येनमूद आवश्यक कगदपत्रांसह फॉर्म आयएसआर-१. फॉर्म आयएसआर-१ हा कंपनीचे संवेत्तस्थळ https:// www.voltas.in/investors/kyc-forms-physical-shareholder/ येथे उपलब्ध आहे.
- (ब) जर भाग संयुक्त स्वरूपात असल्यास, प्रिहेला भागधारक किंवा समासदांचे नाव असलेला मूळ कॅन्सल चेक जर चेकर भागधारकाचे नाव उपलब्ध नसल्यास, कृपया खालील कागदपत्रे सादर करावीत.
 - विक शाखेवा संपूर्ण पत्ता आणि चेकवर टाईप आणि तोच बँक खाते क्रमांक, खातेधारकाचे नाव, पत्ता असणा बँक पासबुक/बँक विवरणाच्या प्रथम पानाची बँकवी साक्षांकित सुवाच्या प्रत.

(क) पॅन कार्डवी स्वसाक्षांकित प्रत (ड) कंपनीसह नोंदणीकृत असलेल्या सभासदाच्या पत्थाच्या पुराव्याची स्वसाक्षांकित प्रत

ज्या सभासदांकडे डुलेक्ट्रॉनिक स्वरूपात भाग आहेत त्यांना विनंती करण्यात येते की, त्यांच्या संबंधित डीपीजसह त्यांचे बँव तपशील शुक्रवार ९ जून २०२३ पूर्वी अधयावत करावेत.

जर कोणत्याही सभासदाचे बँक तपशील उपलब्ध झाले नाही तर, अशा सभासदांना कंपनी डिव्हिडंड वॉरंट/डिमांड ड्राप

बुकक्लोजर आणि लाभांश

goebol vs. आण कोमार्थ । विवाद स्वाना वेष्णाय देवे की, कंपनी कायवादे करूम ९१ आणि त्याउंतर्गत बनविष्णात आकेले नियमानुसार, समासदांत तरिस्तर आणि कंपनीये माग हरतांत्वा पुस्तक शनिवाद १० जुत २०२३ पासून ते मुख्यान, २२ जुन २०२३ पर्यंत, योग्ही दिवस मामायिक) आर्थीक करी २०२२ २२ वादी लोगान्य वेष्णात त्यांत्वाची आणि १९ वादी प्रत्योचना वेष्णात स्वाना देवेत योथ योगिल झाल्यास, २० जुन २०२३ रोजी विच्या त्यांत्वर आयवल यजावटीच्या खोतावर (टीडीएस) देण्यात येईंज.

सही/ व्ही.पी. मल्होः प्रमुख - कर लीगल आणि कंपनी सचिव

मुंबई, ११ में २०२३ नोंदणीकृत कार्यालय : व्हेल्टाज हाऊस (ए', डॉ बाबासांह्य आंदेडकर रोड, विचयोजळी, मुंबई ४०० ०३३. दुरुवर्गी, क्रमांक + ५९ २२ ६६६५ ६५१९ फैलर क्रमांक + ५९ २२ ६६६५ ६३१९ स्थळ : www.voltas.com ई-मेल: shareservices@voltas.com CIN : L29308MH1954PLC009371

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा), मुंबई विडीडी चाळ प्रकल्पाचे आज सादरीकरण

१९८२-ए, दहावा मजला, एम्बासी संदर्भ, अललावी संदर्भ) १९९२-ए, दहावा मजला, एम्बासी संदर, नपीमन पॉईट, गुंबई ४०० ०२न । दुस्वमी: ०२२-४९६८५८४ Email: medamumbal@mahaurja.com | Website: www.mahaurja.com

ई-निविदा सुचना

प्रकार, मुंब्र वर्णन खातीस्वामां है-तिरिय सामित्र कर के हैं।
मुंब्र जम्म किवार किवारी कर सामित्र के तरिय सामित्र कर के हैं।
मुंब्र जम्म किवारी कर सामित्र के तरिय सामित्र कर के तरिय के सामित्र कर के तरिय के सामित्र कर के तरिय के त

पुंबई, ता. ११: वरळी बोडोडी चाळीच्या पुनर्यस्त प्रकरनाच्या आरावड्यावरून स्थानिकामध्ये संप्रमा आहे. त्यापुळे स्थानिक नागरिक तसेच मनसे अध्यक्ष राज टाकरे यांनी प्रकरण आराखड्याचे सादरीकरण करावे, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ दिदे आणि म्हाडाकडे केली होती. या मागणीत्म यश आले असून, उग्रा एकाण ब्रिप्ट आण नहावकड करते होता. या माणाव्य येश आठ असूर, उठ्या (ता. १२) वर्डाको पुर्वस्पान प्रकारचा स्वारंत्रक करण्यात सेणा आहे. त्यादीलंड गागरिकांचा बाँडीडी माड पूर्वसंप्त प्रकारच आराव्यकाणीत काही बाबीना आहेल को. तथा मुख्यकाल गडा जादे भी बांचिकाणीत काही बांची कर पेका परिवारांच्या माणाव्य स्वकारसाथ, मांडल्या होत्या. आकर्षणांचे मुख्यमंत्रकी हित्स्पा निर्देशसास स्वकारी (ता. २२) सार्यकाळी साध्यस्त वास्ता चटाजे वेशील जोभंगी मैतन येथे सारदीकरण करण्यात शेलार आहे.

भुंबई रेलवे विकास कॉपॉरेशन लिमिटेड

	र वायर चे विद्युतीकरण केले जाईल. त्या तार रिही अनधिकृत व्यक्ति या लाईन च्या जवक ज				
Э.	विभाग	35		क्षेत्र	दिनांक
Φ.	K.	पासून	च्यापर्यंत		
1	जुईनगर येथे हार्बर मार्गावर 12 कोच	लो, नं, किमी	लो, नं, किमी	मंबई विभाग,	31.05.202

हिंदर लाइनसाठी | वा.स.हम्मा ता.स.हम्मा चुक्क विभाग, ३१,००,२०८३ ३४/१२ | अप्रतिकृति मान्यरेल्ये महास्वयंक (जार परा) मुंबई रेल्ये विकास कॉर्गोरेशन सि.क्यंगेट

पिडिलाइट इंडस्ट्रीज लिमिटेड नोंदणीकृत कार्यालयः रिजन्ट चैंबर्स, ७ वा मजला, जमनालाल व २०८, नरिपन पॉइंट, मुंबई - ४०० ०२१. ब्रुस्थ्यनीः +९१ २२ २८३ फॅक्स: ११ २२ २८२१ ६०४० • इंसेल: investor mistions@pidi

नोटीस गुंतवणुकदार शिक्षण व संरक्षण निधी (आवर्डपीएफ) प्राधिकरणाकडे कंपनीच्या इक्रिटी शेअर्सचे हस्तांतरण

प्रशिक्ताण्या हिटेर खालापाने इतितारिक करते आवासक आहे. कंटनी संबंधित आहारका निर्माण कर्मा क्षेत्र के स्विक्त में हिता पाठवरणा आहेड जाने के स्वाप्त कर आहे हिता पाठवरणा आहेड जाने के स्वाप्त कर स्वप्त कर स्वाप्त कर स्वप्त कर स्वाप्त कर स्वप्त कर स्वप्त

त्तीव वर्ष २०५५-१६ आणि त्यापुतील कालावधीदरम्यान घोषित करण्वात आलेल्या तिम लाभांतावर, ते आयर्षधीएकमध्ये हस्तांतरीत करण्यात येण्यापुर्वी, दावा रण्याची भागधारकांना विनंती करण्यात येते.

करणायां प्राथमात्रका विनती करणाय तेते. वासतिक स्वरूपात प्राथमाण करणारे आणि यांचे शेआर्थ हे आवर्षणीएक प्राण्यक्तात्रकी, स्वरूपात्रकी करणायात्री या आहेव अत्या संबंधित अपगायस्कारे (प्राण्यक्तात्रि), तेरं प्राथमी की सांच्या सत्ते तेर्चील प्रस्ता अति हेन्द्र होते होत्र स्वरूपात्रका अति हेन्द्र होते होत्र स्वर्णिक सांच्याच्या स्वरूपात्रे (तीन-जोगिक्सक) मानणाव वेदेत, अंतर्थ क्रियं स्वरूपात्र स्वरूपात्र संवाप्त्रका स्वरूपात्र संवाप्त्रका स्वर्णात्रक्ते, अर्थ अर्थ स्वर्णात्रकी स्वरूपात्रकी प्रस्ता अर्था स्वर्णात्रकी स्वरूपात्रकी स

उरालम करन देणार देहिल. वर्गत विश्वणका प्रेमेंगा कोणन्यात्ती ग्रंकांसाठी, भागपारक हे मेसर्स टीएसमा कनसन्दर्ज्य प्रा. दिन, कंपनीचे पीसहरूत ब्रुट्सम्बर एक्ट्स, सी-१०६, पिहाम चन्दान, १४९० पार्क, लात्त बराहर, पार्की मार्ग, किक्रोडी (पीहरू) कुंदी-२०० eCदे चण्णाती संकंप सामू स्वर्णाती, कृषित: <u>esponial Explinition.co.in</u> वेषसाहर: <u>https://www.teplindl.a.co.in</u> किया कंपनीला (mesticrelations) कृषितीक्षि.co.in क्षेत्र में कंपनीला

पिडिलाइट इंडस्ट्रीज लिमिटेड सावी दिनांक : ११ मे, २०२३ स्थळ : मुंबई

कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण

मायुक्त, कल्यान ऑबिक्की महाम्मारपालिका क्षेत्रातील ०१ (एक) कामाकरीता योग्य त्य गांतील नोंदर्गीकृत (सी.पी.डब्ल्यू.डी.) सार्वजनिक बांधकाम महाराष्ट्र शासन/ सिडको हम्मुंबई महानररपालिका/रेल्वे/मजीप्रा) कंत्राददारांकडून निविदा मामबीत आहे.

रुपुंब : इस्तिरपात्रका (२०६) 'स्थाओ क्यांट्राक्केट्रक् नामिव माध्यात्र आहा. मेर निर्मित्र कॉर्न व विदेशकार वर्ष अही व वर्षीयी महिती महत्त्रका अपात्रका अध्यात्रका अध

n.क्र.कडॉमपा/जसंवि/मुका /१५२



ज्मेरवार्जना मोलियाना तेत आहे. बाहातिल बार्बीनच्ये विशेषम्रता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देष्यात येईल. • बेकरो आणि कन्मेश्वरात्तेण्यो आस्टीआप ट्रेड प्रमाणपत्र (एवः वर्षाच कालावयी) • साउथ हेंडियन, 'मोर्च हेंडियन आणी मावराष्ट्रीयन रेखेण कम्बियामच्ये अनुभव इन्हारूक पात्र उप्येतार्गनी 'संबंधित कम्बयदावाया राह्यी केलेल्या प्रतीसाह विहित स्वस्था भरलेले अर्ज २० में २०२३ रोजी (०५,०० सार्यकाळी) प्रतीसावयांत्रीत

पूर्ण तपशिलासाठी www.curaj.ac.in येथे भेट चा. रजिस्टा

पश्चिमरेत्वे गति शक्तिसाठी सेवानिवृत्त रेत्वे कर्मचाऱ्यांची पुनर्नियुक्ती डिव्हिजनठ रेल्वे मॅनेजर कार्यालय, मुंबई सेंट्रल, मुंबई – ४०० ००८.

ted 11-05-2023 तामा जाजजनांडेड करा. गानिवृत्त कर्मवा-यांनी फला ऑनलांड्रन अर्ज करावेत आणि खाक/पोरट/कृरियर गानिवृत्त कर्मवा-यांनी फला ऑनलांड्रन अर्ज करावेत आणि खाक/पोरट/कृरियर गानिबारी मा झातेल्या अर्जाचा विचार कर्ण्यात येणार गाडी. शर्वेश : अर्ज सादर कर्ण्याचा अंतिम दिनांक २५-०५-२०२३ रोजी १८.०० मेर्पर्यत आहे.



OFFICE OF THE EXECUTIVE ENGINEER ROAD CONSTRUCTION DEPARTMENT ROAD DIVISION, DUMKA

Urgent E-Procurement Notice
Tender Reference No.- RCD/DUMKA/880 Date 11-05-2023

Urgent E-Procurement Notice
Tender Reference No.- RCD/DUMKA/880 Date 11-05-2023

Gandh Maidan Nya Baghmara indrangar Road (Length-7-115 fmr) (8) 21-05

Gandh Maidan Nya Baghmara indrangar Road (Length-7-115 fmr) (8) 21-05

Gandh Maidan Nya Baghmara indrangar Road (Length-7-115 fmr) (8) 21-05

Gandh Maidan Nya Baghmara indrangar Road (Length-7-115 fmr) (8) 21-05

Gandh Maidan Nya Baghmara indrangar Road (Length-7-115 fmr) (8) 21-05

Gandh Maidan Nya Baghmara indrangar Road (Length-7-115 fmr) (8) 21-05

Gandh Maidan Nya Baghmara indrangar Road (Length-7-115 fmr) (8) 21-05

Gandh Maidan Nya Baghmara indrangar Road (Length-7-115 fmr) (8) 21-05

Gandh Maidan Nya Baghmara indrangar Road (Length-7-115 fmr) (8) 21-05

Gandh Maidan Nya Baghmara indrangar Road (Length-7-115 fmr) (8) 21-05

Gandh Maidan Nya Baghmara indrangar Road (Length-7-115 fmr) (8) 21-05

Gandh Maidan Nya Baghmara indrangar Road (Length-7-115 fmr) (8) 21-05

Gandh Maidan Nya Baghmara indrangar Road (Length-7-115 fmr) (8) 21-05

Gandh Maidan Nya Baghmara indrangar Road (Length-7-115 fmr) (8) 21-05

Gandh Maidan Nya Baghmara indrangar Road (Length-7-115 fmr) (8) 21-05

Gandh Maidan Nya Baghmara indrangar Road (Length-7-115 fmr) (8) 21-05

Gandh Maidan Nya Baghmara indrangar Road (Length-7-115 fmr) (8) 21-05

Gandh Maidan Nya Baghmara indrangar Road (Length-7-115 fmr) (8) 21-05

Gandh Maidan Nya Baghmara indrangar Road (Length-7-115 fmr) (8) 21-05

Gandh Maidan Nya Baghmara indrangar Road (Length-7-115 fmr) (8) 21-05

Gandh Maidan Nya Baghmara indrangar Road (Length-7-115 fmr) (8) 21-05

Gandh Maidan Nya Baghmara indrangar Road (Length-7-115 fmr) (8) 21-05

Gandh Maidan Nya Baghmara indrangar Road (Length-7-115 fmr) (8) 21-05

Gandh Maidan Nya Baghmara indrangar Road (Length-7-115 fmr) (8) 21-05

Gandh Maidan Nya Baghmara indrangar Road (Length-7-115 fmr) (8) 21-05

Gandh Maidan Nya Baghmara indrangar Road (Length-7-115 fmr) (8) 21-05

Gandh Maidan Nya Baghmara indrangar Ro Name of Work-Gandhi Maldan, Rasikpur Link Road, Kumharpara to Four Lane etc) (Length-10.73 Km) (Total Length-22.697 Km) for the year 2023-24. Rs 13,07,18,380.00 (Rupees Thirteen Crore Seven Lac Eighteen Thousand Three Hundred Eighty Only.) Five Months 3 Time of completion
4 Date of Publication of Tender on Website
Last dale/Time for receipt of
bids
Date of opening of Tender
Name & address of office
Inviting tender
Contact no. of Procurement 31.05.2023 at 12.30 PM
Office of The Executive Engineer Road Construction Department PR 297091 Road(23-24)#D

Road Constru

https://epaper.esakal.com/FlashClient/Show_Story_IPad.aspx?storySrc=aHR0cHM6Ly9lcGFwZXItc2FrYWwtYXBwbGljYXRpb24uczMuYXAtc291dGgt... 1/1